

**खरेदीखत, बक्षिसपत्र वगैरे मालकी हक्क
हस्तावेजाच्या आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण
करणे**

उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर

/ युनिट-४/ ६०५/२०२२ दिनांक १३/२/२३

सादर	टिपणी	संदर्भक्रमांक
	उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद" आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र 30CO005838000 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून UMANATH RAJARAM SHUKLA) अशी नोंद असून मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ 344 चौ.फु आहे. ... २) करपात्र बाबींचा तपशिललाचा खाते उतारा सोबत जोडला आहे. ३) SHRI/SMT MUSTAFA GHISAYAVAN KHAN राहणार, SAI APT CO-OP HSG SOCIETY FLAT NO.105CULHASNAGAR 3 यांनी दिनांक १४/०२/२०२३ रोजी सादर केलेला आहे. अ) वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र ब) नोटरी No 36/11 दिनांक २८/०४/२०१९, SALE DEED / छायांकित प्रत क) नोटरी No 17/174/ 23 दिनांक २३/०९/२०२३ करण्यात आलेले हमीपत्र/ताबापावतीची प्रत ड) दिनांक ०५/०२/२०२३ रोजीचे TOWN DARSHAN __ या वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोट अर्जदाराने प्रतिज्ञा पत्र सादर केलेला आहे. उपरोक्त कागदपत्रांन्वये मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून नोंद करणेत कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर <i>(लिपीक)</i> अर्जदार यांनी सादर केलेली दस्तावेज/ कागदपत्रांच्या आधारे महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र 30CO005838000 अन्वये नोंद कर असलेल्या मिळकती करीता मालमत्ता वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून SHRI/ SMT MUSTAFA GHISAYAVAN KHAN अशी नोंद वर्ष २०२२-२३ पासून करणेसाठी योग्य ते आदेश/ मंजूरी मिळावी. कर निरीक्षक यु.क-४ प कर निर्धारक व संकलक कर निर्धारक व संकलक	१) अर्ज प्राप्त दि. १३/२/२३ २) मिळकतीचे मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र व उतारा ३) मिळकतीचे कागदपत्र SALE DEED छायांकित प्रत ४) प्रतिज्ञापत्र. 4) मिळकतीचे वर्ष 2022-23 करीता कर भरणा केल्याचे ना देयक प्रमाणपत्र

Change of Name R. V. Charges
Paid Rs. <i>5000</i>
Receipt No. <i>108081/1081</i>
<i>2402</i>



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग

ULHASASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र

Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra

Tel No:- ९५२५१-२७२०११६ / १२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT 4: 603 :22

Token No. 41202300003051

Date 24/2/2023

Sr No. 30CO005838000

To,

SHRI MUSTAFA GHISAYAVAN KHAN
SAI APT CO-OP HSG SOCIETY FLAT NO.105
ULHASNAGAR 3

Sub : Mutuation of Entry as a Occupier in respect of Property bearing
Sr. No 30CO005838000 of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: 13/02/2023

Sir,

Your name has been entered in place of UMANATH RAJARAM SHUKLA) under Serial
No 30CO005838000 Ward No 30 Prop.No 30CO005838000 As a person primarily liable to
Property Tax.

1.	Copy of sale deed & Index – I Registered with Registrar of assurance.	No -----	Dt -----
2.	Release deed	No	Dt-----
3.	Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar	No-----	Dt-----
4.	Partition deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
5.	Gift deed registered with Registrar of assurance	No-----	Dt-----
6.	Mortgage deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
7.	Lease deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
8.	Letter of Administration granted by court	No.-----	Dt -----
9.	Death Certificate of deceased Shri -----	No-----	Dt -----
10	Indemnity bond / Posession Relinquishment of rights	No 17/174/23	Dt23/01/2023
11.	Objection Notice published in the News paper Namely TOWN DARSHAN	No.	Dt 05/02/2023
12.	Registered Will	No-----	Dt -----
13.	Probate of will	No.-----	Dt -----
14.	Heir ship Certificate issued by competent court	No.	Dt -----
15	Unregistered Instrument attested by Notary namely AGREEMENT FOR SALE DEED	No 36/11	Dt 28/04/2011

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation